

शासन आपल्या दारी या संकल्पनेनुसार  
“मिशन वात्सल्य” योजनेची राज्यात  
अंमलबजावणी करणेबाबत.

महाराष्ट्र शासन  
महिला व बाल विकास विभाग  
शासन निर्णय क्रमांक- अनाथ-२०२१/प्र.क्र.४९/का-०३  
नविन प्रशासन भवन, तिसरा मजला,  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक- २७ ऑगस्ट, २०२१.

**संदर्भ :-**

- १) महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०२१/प्र.क्र.६२/का-०८, दि. ७/०५/२०२१.
- २) महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०२१/प्र.क्र.६२/का-०८, दि. १२/०५/२०२१.
- ३) महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०२१/प्र.क्र.४९/का-०३, दि. १७/०६/२०२१.
- ४) महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०२१/प्र.क्र.६२/का-०८, दि. २५/०६/२०२१.
- ५) महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०२१/प्र.क्र.६२/का-०८, दि. ०६/०८/२०२१.

**प्रस्तावना :-**

कोविड १९ या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव मागील दोन वर्षांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात सुरु आहे. कोविड-१९ महामारीच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये राज्यातील अनेक नागरीकांचे निधन झाले आहे. अनेक ठिकाणी एकाच कुटुंबातील आई आणि वडील अशा दोन्ही पालकांचे निधन झाल्याने ० ते १८ वयोगटातील बालके अनाथ झाली आहेत. तर घरातील कर्त्या पुरुषाचे निधन होवून अनेक महिला एकल/विधवा झालेल्या आहेत. कोविड-१९ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देवून त्यांचे यथायोग्य संगोपन करणे तसेच घरातील कर्त्या पुरुषाचे निधन होवून एकल/विधवा महिलांचे योग्य पुनर्वसन करून त्यांचा आर्थिक व सामाजिक विकास साधून भविष्याविषयी त्यांना आश्वस्त करणे आणि त्यांना समाजात मानाचे स्थान प्राप्त करून देणे हे शासनाचे नैतिक कर्तव्य आहे.

२. उपरोक्त संदर्भीय क्रमांक ३ च्या शासन निर्णयान्वये कोविड-१९ मुळे दोन्ही पालक गमावून अनाथ झालेल्या बालकांना एकरकमी रु.५.०० लक्ष इतके अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे तसेच त्यांना बालसंगोपन योजनेचा दरमहा लाभ अनुज्ञेय करण्यात आलेला आहे. सदर अनाथ बालकांचे शिक्षण शासकीय संस्थांमध्ये झाल्यास त्यांचे शैक्षणिक शुल्क शासनाने माफ केले असून त्यांची खाजगी शाळेतील शैक्षणिक शुल्क अदा करण्याची सुविधा स्वयंसेवी संस्थांमार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय शासनाच्या काही विभागामार्फतही अनाथ मुलांसाठी विविध योजना जाहिर झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे कोविड-१९ मुळे घरातील कर्त्या पुरुषाचे निधन होवून एकल / विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ मिळवून देवून त्यांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे.

३. संदर्भीय क्रमांक ५ च्या शासन निर्णयान्वये, कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे एकल/विधवा झालेल्या महिलांचे योग्य पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने व त्यांचे न्याय्य हक्क अबाधित राखण्याच्या अनुषंगाने जिल्हास्तरावरील कृती दलाची (Task Force) व्याप्ती वाढवून शासनाच्या विविध विभागाच्या योजनांचा या महिलांना लाभ मिळवून देण्याची जबाबदारी कृती दलावर सोपविण्यात आलेली आहे.

४. अनेक एकल/विधवा असलेल्या महिलांचा शासकीय कार्यालयाशी संपर्क येत नसल्यामुळे त्या शासकीय योजना व कार्यपध्दती याबाबत अनभिज्ञ असतात. त्यामुळे शासकीय योजनांपासून अशा महिला व अनाथ बालके वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एकल/ विधवा महिला आणि अनाथ बालके यांच्या

कुटूंबियांना प्रत्यक्ष भेट देवून त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी “शासन आपल्या दारी” या संकल्पनेवर आधारीत “मिशन वात्सल्य” ही योजना राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

### शासन निर्णय :-

कोविड १९-या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होवून अनाथ झालेल्या बालकांना व कुटूंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होवून एकल/विधवा झालेल्या महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता करून त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी “ शासन आपल्या दारी” या संकल्पनेवर आधारित “ मिशन वात्सल्य” योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

२. कोविड-१९ या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होवून अनाथ झालेल्या बालकांना व कुटूंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होवून एकल/विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ उपलब्ध व्हावा, यासाठी राबविण्यात येणाऱ्या “मिशन वात्सल्य” या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी खालीलप्रमाणे तालुकास्तरीय समन्वय समिती गठीत करण्यात येत आहे.

अ.क्र.	नाव/पद	समितीतील पद
१	तहसिलदार	अध्यक्ष
२	गट विकास अधिकारी	सदस्य
३	तालुका शिक्षण अधिकारी	सदस्य
४	तालुका विधी सेवा प्राधिकरण	सदस्य
५	मुख्याधिकारी नगरपरिषद	सदस्य
६	वरिष्ठ पोलिस निरीक्षक/ पोलीस निरीक्षक	सदस्य
७	तालुका आरोग्य अधिकारी	सदस्य
८	विस्तार अधिकारी ( समाज कल्याण ) पंचायत समिती	सदस्य
९	तालुका कृषि/ पशुसंवर्धन अधिकारी	सदस्य
१०	प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास विभाग, (केवळ आदिवासी उपयोजना क्षेत्रातील तालुक्यांकरिता)	सदस्य
११	तालुका संरक्षण अधिकारी (कनिष्ठ)	सदस्य
१२	एकल/ विधवा महिला व अनाथ बालकांचे पुनर्वसन क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेचा प्रतिनिधी (अक्षयक्षांद्वारे नामनिर्देशित)	सदस्य
१३	बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण / नागरी)	सदस्य सचिव

### • तालुकास्तरीय समन्वय समितीचे कर्तव्ये व जबाबदाऱ्या :-

- संपूर्ण तालुक्यात कोविड-१९ या आजाराने दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेली बालके व कर्त्या पुरुषाचे निधन होऊन एकल/ अनाथ झालेल्या महिलांबाबतची माहिती गाव पातळीवर गठित केलेल्या पथकाकडून प्राप्त करून घेवून अशा महिला/ बालकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे.

२. गाव पातळीवरील पथकाद्वारे प्राप्त प्रस्तावांपैकी तालुकास्तरावर मंजूरीचे अधिकार असलेल्या प्रस्तावांना संबंधित विभाग/कार्यालयाकडून मान्यता मिळवून देणे.
३. ज्या योजनांचे मंजूरीबाबतचे अधिकार जिल्हास्तरावर आहेत असे प्रस्ताव जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांना मंजूरीसाठी पाठविणे व याबाबत सातत्याने पाठपुरावा घेणे.
४. कोरोना संक्रमणामुळे अनाथ झालेली बालके व एकल/ विधवा झालेल्या महिला यांच्याबाबतची माहिती तालुकास्तरीय समन्वय समितीस उपलब्ध करण्याची जबाबदारी समितीचे सदस्य सचिव या नात्याने संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची राहिल.
५. तालुकास्तरीय समितीची बैठक दर महिन्याच्या प्रत्येक आठवड्यात आयोजित करणे तसेच सदर बैठकीत झालेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठित कृतीदलास सादर करण्याची जबाबदारी समितीचे अध्यक्ष या नात्याने तहसिलदार यांची राहिल.
६. तालुकास्तरीय समितीने केलेल्या कार्यवाहीचा आढावा जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखालील गठित कृतीदलाच्या बैठकीमध्ये घेण्यात येईल.

३. "मिशन वात्सल्य" या योजनेंतर्गत एकल/विधवा महिला आणि अनाथ बालके यांना शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या खालील योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी तालुकास्तरीय समितीची राहिल. :-

अ.क्र.	योजनेचे नाव	विभाग/ अधिकारी	समन्वय समितीची जबाबदारी
१	कुटुंब निवृत्तीवेतन योजना	तहसिलदार	मृत शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांच्या पत्नी व त्यांचे पाल्य कुटुंब निवृत्तीवेतनास पात्र असल्यास त्यांना योजनेचा लाभ मिळवून देणे.
२	शिधापत्रिका	बाल विकास प्रकल्प अधिकारी ( ग्रामीण व नागरी)/ तहसिलदार	एकल/ विधवा महिलांना व त्यांच्या पाल्यांना शिधापत्रिका मिळवून देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे.
३	वारस प्रमाणपत्र	विधी सेवा प्राधिकरण/जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी/ तहसिलदार	एकल/ विधवा महिला व अनाथ बालक यांना Guardians and Wards Act नुसार त्यांचे न्याय्य हक्क अबाधित राहण्याच्या दृष्टीकोनातून आवश्यक प्रमाणपत्र व लाभ मिळवून देणे.
४	LIC किंवा इतर विमा पॉलीसीचा लाभ	बाल विकास प्रकल्प अधिकारी/ तालुका संरक्षण अधिकारी (कनिष्ठ)	मृत व्यक्तीच्या कुटुंबासोबत समन्वय साधून नामनिर्देशित व्यक्तीस विमा पॉलीसीचा लाभ मिळवून देणे.
५	बँक खाते	बाल विकास प्रकल्प अधिकारी/ तालुका संरक्षण अधिकारी (कनिष्ठ)	पालकांचे नावे खाते असल्यास नामनिर्देशित व्यक्ती कोण आहे ते तपासून नामनिर्देशित व्यक्तीस लाभ मिळवून देणे.

अ.क्र.	योजनेचे नाव	विभाग/ अधिकारी	समन्वय समितीची जबाबदारी
६	आधार कार्ड	बाल विकास प्रकल्प अधिकारी/ तालुका संरक्षण अधिकारी (कनिष्ठ)	ज्या पाल्यांचा जन्माचा दाखला नसेल त्या करीता आवश्यक कागदपत्राची पुर्तता करून जन्माचा दाखला बनविने.
७	जन्म/ मृत्यू दाखला	गट विकास अधिकारी/ तहसिलदार	कोवीड-१९ मुळे मृत व्यक्तीचा मृत्यू दाखला व अनाथ बालकांना त्यांचा जन्म दाखला प्राप्त करून देण्यास मदत करणे.
८	जातीचे प्रमाणपत्र	तहसिलदार, महसुल यंत्रणा	एकल/ विधवा महिला व अनाथ बालकांना जातीचे प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यास मदत करणे.
९	मालमत्ता विषयक हक्क	विधी सेवा प्राधिकरण/ तहसिलदार	एकल/ विधवा महिला व अनाथ बालकांना Guardians and Wards Act नुसार त्यांचे मालमत्ता विषयक हक्क प्राप्त करून देणे.
१०	संजय गांधी निराधार योजना	तहसिलदार/ बाल विकास प्रकल्प अधिकारी	आवश्यक कागदपत्राची पुर्तता करून योजनेचा लाभ उपलब्ध करून देणे.
१२	राष्ट्रीय कुटूंब लाभ योजना	सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग/ तहसिलदार	जे पाल्य दारिद्र्य रेषेखालील असतील त्या पाल्यांना कागदपत्राची पुर्तता करून राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेचा लाभ मिळवून देणे.
१३	श्रावण बाळ योजना	तहसिलदार/सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग	जे पाल्य आजी / आजोबा यांच्याकडे असतील तर त्या आजी आजोबांना श्रावण बाळ योजना लागू करून देणे.
१४	बालसंगोपन योजना	बाल विकास प्रकल्प अधिकारी	आवश्यक कागदपत्राची पुर्तता करून बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून देणे.
१५	अनाथ बालकांचे शालेय प्रवेश व फी.	तालुका शिक्षण अधिकारी	ज्या बालकाचे शालेय प्रवेश झाले नाहीत त्यांना तालुका शिक्षण अधिकारी यांनी जबाबदारी घेवून त्यांचे प्रवेश निश्चित करणे. ज्यांना फी संबंधीत समस्या असेल तर याबाबतीमध्ये तालुका शिक्षण अधिकारी यांनी जिल्हास्तरावरील समिती बरोबर समन्वय साधून निर्णय घ्यावा.
१६	घरकुल	गट विकास अधिकारी	आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून घरकुल योजनेचा लाभ मिळवून देणे.

अ.क्र.	योजनेचे नाव	विभाग/ अधिकारी	समन्वय समितीची जबाबदारी
१७	कौशल्य विकास	तंत्र शिक्षण अधिकारी	आवश्यक कागदपत्राची पुर्तता करून कौशल्य विकास विभागामार्फत आयोजित प्रशिक्षणाचा लाभ मिळवून देणे.
१८	इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दपकाळ निवृत्ती वेतन योजना.	तहसिलदार	आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून सदर योजनेचा लाभ मिळवून देणे.
१९	इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना	तहसिलदार	आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून सदर योजनेचा लाभ मिळवून देणे.
२०	इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना	तहसिलदार	आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून सदर योजनेचा लाभ मिळवून देणे.
२१	शुभ मंगल सामुहिक योजना	बाल विकास प्रकल्प अधिकारी	आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून सदर योजनेचा लाभ मिळवून देणे.
२२	अंत्योदय योजना	तहसिलदार	आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून सदर योजनेचा लाभ मिळवून देणे.
२३	आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना.	प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास विभाग	आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून सदर योजनेचा लाभ मिळवून देणे.
२४	कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना.	तालुका कृषि, अधिकारी	आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून सदर योजनेचा लाभ मिळवून देणे.
२५	वरील योजनांव्यतिरिक्त योजना तसेच स्वयंसेवी संस्थांमार्फत राबविण्यात येत असलेले उपक्रम	बाल विकास प्रकल्प अधिकारी /तालुका संरक्षण अधिकारी (कनिष्ठ)	आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून सदर योजनेचा लाभ मिळवून देणे.

४. **ग्रामस्तरीय/ वार्डस्तरीय पथक:-** सदर योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी तालुकास्तरावर समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समन्वय समितीमार्फत गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक, प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका तसेच शहरी क्षेत्रातील वार्ड निहाय पथकामध्ये वार्ड अधिकारी, तलाठी, प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका यांचा समावेश करण्यात यावा. सदर पथके गावातील/शहरातील एकल/विधवा महिला /अनाथ बालकांच्या कुटुंबियांना भेट देवून शासनाच्या विविध योजनांची माहिती देतील. तसेच विविध योजनांचा लाभ उपलब्ध व्हावा यासाठी आवश्यक कागदपत्रे प्राप्त करून योजनांच्या निकषप्रमाणे परिपूर्ण प्रस्ताव तयार करून तो प्रस्ताव तालुकास्तरीय समन्वय समितीकडे सादर करतील.

**ग्रामस्तरीय /वार्डस्तरीय पथकाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या :-**

१. गाव पातळीवरील /शहरी भागातील पथकाने कोरोना कालावधीत अनाथ झालेल्या बालकांच्या तसेच एकल/विधवा महिलांच्या घरी भेट देणे.
२. संबंधीत पात्र लाभार्थ्यांचे कागदपत्राची पुर्तता /अर्ज भरून घेणे.

३. योजनांचे निकष तपासून परिपूर्ण प्रस्ताव तयार करणे .

४. परिपूर्ण प्रस्ताव तालुका समन्वय समितीस सादर करणे.

उपरोक्त योजनांव्यतिरिक्त शासनाच्या इतर विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी एकल /विधवा महिला व अनाथ बालके पात्र असतील तर त्या योजनांचाही लाभ त्यांना मिळवून देणेबाबत तालुकास्तरीय समन्वय समितीने आवश्यक ती कार्यवाही करावी.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२१०८२७१५३६००२७३० असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( महेश वरुडकर )

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
३. मा.उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
४. मा.अध्यक्ष/उपाध्यक्ष/ सदस्य, विधानसभा/ विधानपरिषद, विधानमंडळ, मुंबई
५. मा.विरोधी पक्षनेता, विधानसभा/ विधानपरिषद, महाराष्ट्र राज्य, मुंबई
६. मा.मंत्री, नियोजन/ वित्त विभाग यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
७. मा.मंत्री/ राज्यमंत्री, महिला व बाल विकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
८. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई
९. सर्व विभागांचे अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव, मंत्रालय, मुंबई
१०. प्रधान सचिव, महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
११. आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे
१२. आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई
१३. सर्व जिल्हाधिकारी
१४. सर्व तहसिलदार
१५. महालेखापाल- महाराष्ट्र-१/२ (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई / नागपूर
१६. महालेखापाल- महाराष्ट्र-१/२ (लेखा परिक्षा), मुंबई / नागपूर
१७. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
१८. उपायुक्त (महिला विकास)/ (बाल विकास), महिला व बाल विकास आयुक्तालय,पुणे
१९. सर्व विभागीय उप आयुक्त, महिला व बाल विकास (आयुक्तालयामार्फत)
२०. सर्व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (आयुक्तालयामार्फत)
२१. सर्व कार्यासने, महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
२२. निवड नस्ती, का-०३.